

उल्हासनगर महानगरपालिका

उमपा / करवि / यु. 8/184/23
टोकन क्र. 41202300010912
दिनांक - 20/06/2023

सादर

विषय :- मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेबाबत मिळकत क्र. 56DI011880700

अर्जदार यांनी दिनांक 19/06/2023 रोजी श्री. मनीष शंकरलाल थदानी, श्री. नारायण परमानंद नागदेव, श्रीम. दिपा नारायण नागदेव, पत्ता- बॅ. २००१, बाथरूम, उल्हासनगर ५ मालमत्ता क्र. 56DI011880700 महानगरपालिका कर आकारणी नोंदवहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेकरीता अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार महापालिका कर आकारणी दफ्तरी नोंदवहीत निलम पूरन टिना उर्फ तन्ना या नावाची नोंद असून मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ...

तरी अर्जदार यांनी आपल्या नावाची नोंद करणेकरीता अर्जासोबत सादर केलेले कागदपत्राचा तपशिल खालीलप्रमाणे.

- १) कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष २०२३-२४ करीता
- २) श्रीम. निलम पूरन टिना उर्फ तन्ना व श्री. मनीष शंकरलाल थदानी, श्री. नारायण परमानंद नागदेव, श्रीम. दिपा नारायण नागदेव यांचे मा. दुय्यम निबंधक उल्हासनगर यांच्याकडील नोंदणीकृत केलेले खरेदी खत क्र. ३०१७ दिनांक २७/०७/२०२२
- ३) अर्जदाराचे प्रतिज्ञा पत्र सादर

लिपीक

उपरोक्त कागदपत्रान्वये मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 56DI011880700 अन्वये नोंद असलेल्या मिळकती करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर भरण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणून श्री. मनीष शंकरलाल थदानी, श्री. नारायण परमानंद नागदेव, श्रीम. दिपा नारायण नागदेव या नावाची नोंद वर्ष २०२३-२४ पासून करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.

कर निरीक्षक



उप-कर निर्धारक व संकलक

कर निरीक्षक यांचे अधवालांनुसार प्रजावीन

कर निर्धारक व संकलक

Change of Name & Address
Paid Rs. 500/-
Receipt No. 131828/1320
3006
2023





No. UMC/PTD/UNIT- 8 /184 /23
Register No. 41202300010912

Date 30/06/2023
Sr. No. 56/0965

To,
Mr. Manish Shankarlal Thadhani (50% Share)
Mr. Narain Parmanand Nagdev (25% Share)
Mrs. Deepa Narain Nagdev (25% Share)
Bk. 2001 Bathroom
Ulhasnagar- 421005

Sub : Mutuation of Entry as a **Owner** in respect of Property bearing Sr. No **56/0965** of Mpl. Assessments Register.

Ref : Your Notice Dated: **19/06/2023**

Sir /Madam,

Your name has been entered in place of **Mrs. Neelam Puran Tinna @ Tanna** under Ward No. **56** Prop.No. **56D1011880700** as a person primarily liable to Property Tax.

The Entry in the assessment book is mutuited on the basis of the following documents.

- | | | |
|--|----------------------|----------------------|
| 1. Copy of sale deed & Index – II Registered with Registrar of assurance | No. 3017/2022 | Dt 27/07/2022 |
| 2. Conveyance Deed (CD) | No.----- | Dt ----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No.----- | Dt ----- |
| 4. Partition deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 5. Gift deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 6. Mortgage deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 7. Release deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 8. Letter of Administration granted by court | No.----- | Dt ----- |
| 9. Death Certificate of deceased | No.----- | Dt ----- |
| 10. Indemnity bond / Relinquishment of rights | No.----- | Dt ----- |
| 11. Objection Notice published in the News paper Namely | No.----- | Dt ----- |
| 12. Registered Will | No.----- | Dt ----- |
| 13. Probate of will | No.----- | Dt ----- |
| 14. Heir ship Certificate issued by competent court | No.----- | Dt ----- |
| 15. Unregistered Instrument attested by Notary namely | No.----- | Dt ----- |

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.

